

Goldiam International Ltd

MANUFACTURERS & EXPORTERS OF DIAMONDS & JEWELLERY CIN:L36912MH1986PLC041203

August 03, 2021

To.

BSE Limited

PhirozeJeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400 001.

Scrip Code: 526729

To

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,

BandraKurlaComplex,

Mumbai- 400 051.

Scrip Code: GOLDIAM EQ

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith Public Notice to the Shareholders published in Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) on August 03, 2021 for the 34th Annual General Meeting of the Company.

Kindly take the above on record and oblige.

Yours faithfully,

For Goldiam International Limited

Pankai Parkhiva

Company Secretary & Compliance Officer

Encl.:- As above

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr.Dinesh Thakorla Desai the joint owner with Mrs. Vasanti Dinesh Desai of Flat No. A/703, Alica Nagar Bldg.No.7 CHS Ltd., Lokhandwala Township, Akurli Road Kandivali (E), Mumbai 400 101, expired on 23/06

2021. Now Mrs. Vasanti Dinesh Desai the wife of

the deceased is claiming his share in the property We hereby invite claims or objections from the hei or heirs or other claimant or claimants/objector o objectors to the transfer of the said shares an

interest of the deceased member in the capital

property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies

of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares

and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims/objections are

received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital.

property of the society in such manner as is provided inder the bye laws of the society. Dated on this 3rd day of August 2021 at Mumba

ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR

LEGAL REMEDIES

CORAL INDIA FINANCE AND HOUSING LIMITED CIN NO. L67190MH1995PLC084306

Regd. Office: 4th Floor, Dalamal House, J B Marg, Nariman Point, Mumbai-400021 Tel No: 022-2285 3910/11, Fax No: 022-22825753 Website: www.coralhousing.in | Email: cs@coralhousing.in

| EXT | EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021 | | | | | | |
|-------|---|--------------|--------------|--------------|--|--|--|
| | (₹ in Lakhs except figures of EPS | | | | | | |
| Sr | Particulars | Quarte | Year ended | | | | |
| No | Fatticulats | 30.06.2021 | 30.06.2020 | 31.03.2021 | | | |
| L | | (Unaudited) | (Unaudited) | (Audited) | | | |
| 1 1 | Total income from operations (net) | 599.72 | 436.08 | 2008.37 | | | |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items*) | 479.98 | 387.46 | 1570.41 | | | |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*) | 479.98 | 387.46 | 1570.41 | | | |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*) | 400.03 | 323.46 | 1297.18 | | | |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 1,403.22 | 1,106.85 | 3,064.28 | | | |
| 6 | Equity Share Capital (Face value of ₹ 2 each) | 806.04 | 806.04 | 806.04 | | | |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year | | | 11903.52 | | | |
| 8 | Earnings Per Share (Face Value of ₹ 2 each) for continuing and discontinued operations)- | | | | | | |
| | 1. Basic 2. Diluted | 0.99 0.99 | 0.80 0.80 | 3.22 3.22 | | | |
| Note: | | | | | | | |

The above is an extract of the detailed format of Linaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 202 filed with the Stock Exchanges on August 02, 2021 under Reg. 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone Financial Results are available on the stock exchange website (www.bseindia.com), (www.nseindia.com) and the company website (www.coralhousing.in).

- The Financial Results of the company for the guarter ended June 30, 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 02, 2021 and the Limited Review of the same has been
- Figures of the previous periods have been regrouped/reclassified wherever considered necessary.

For Coral India Finance and Housing Limited

Place : - Mumbai Date: - August 02, 2021

Navin B. Doshi **Managing Director**

((CK BIRLA GROUP

ORIENT

ORIENT CEMENT LIMITED CIN No.: L26940OR2011PLC013933

[Regd. Office: Unit VIII, Plot 7, Bhoinagar, Bhubaneswar - 751012 (Odisha)] Tel: (0674) 2396930, Fax(0674) 2396364, E-mail: investors@orientcement.com

Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2021

| | | | | | (₹ in Lacs) | | |
|------------|---|---------------------------------|-------------------------------|---------------------------------|---------------------------------|--|--|
| | | Quarter Ended | | | Year Ended | | |
| SI. No. | | Jun. 30, 2021 (Unaudited) | Mar. 31, 2021 (Audited) | Jun. 30, 2020 (Unaudited) | Mar. 31, 2021 (Audited) | | |
| 1 | Total Income | 69,300.35 | 83,427.82 | 41,599.08 | 234,243.59 | | |
| 2 | Net Profit before Tax | 13,712.87 | 15,344.56 | 4,219.72 | 33,360.46 | | |
| 3 | Net Profit after Tax | 8,945.80 | 9,987.88 | 2,560.47 | 21,418.53 | | |
| 4 | Total Comprehensive Income for the period | 8,917.21 | 9,984.91 | 2,526.80 | 21,314.55 | | |
| | (comprising profit for the period after tax and other | | | | | | |
| | comprehensive income after tax) | | | | | | |
| 5 | Paid-up Equity Share Capital (Face value ₹ 1/- per share) | 2,048.69 | 2,048.69 | 2,048.69 | 2,048.69 | | |
| 6 | Other Equity | | | | 128,541.89 | | |
| 7 | Earnings Per Share (of ₹ 1/- each) (Not Annualised) | | | | | | |
| | Basic (₹) | 4.37 | 4.88 | 1.25 | 10.45 | | |
| | Diluted (₹) | 4.37 | 4.88 | 1.25 | 10.45 | | |
| Not | Note : | | | | | | |

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended June 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter ended June 30, 2021 are available on the Company's website www.orientcement.com, BSE website: www.bseindia.com and NSE website: www.nseindia.com

For and on behalf of the Board of Directors

D. D. Khetrapa

(Managing Director & CEO)

New Delhi Date: 2nd August 2021

Mazbooti mein A1. Bharose mein A1.

BIRLA.A1





SHIVAM AUTOTECH LIMITED

Registered Office: 10, 1st Floor, Emaar Digital Greens, Tower A, Sector-61, Golf Course Extension Road, Gurugram, Haryana-122102.

Email: info@shivamautotech.com; Website: www.shivamautotech.com Tel: 0124-4698700; Fax: 0124-4698798; CIN: L34300HR2005PLC081531 NOTICE

Sub: Transfer of Equity Shares of the Company to **Investor Education and Protection Fund (IEPF)**

This Notice is published pursuant to Section 124(6) of the Companies Act. 2013 and Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 read with relevant circulars and amendments thereto ("the Rules"). The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividend for a period of seven years to IEPF authority and transfer of shares in respect of which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years or more to the Demat Account of the IEPF Authority.

The Company has sent individual communication to the concerned shareholders at their latest available address whose shares are liable to be transferred to IEPF under the Rules for taking appropriate action(s). The Company has also uploaded complete details of the concerned shareholders on its website at www.shivamautotech.com under the "Investor Services" section for information and necessary action by the Shareholders.

Shareholders whose dividend is unclaimed for the financial year 2013-14 and onwards are requested to claim the unclaimed dividend on or before November 04, 2021 by sending a formal request letter duly signed by all the joint holders along with (i) Self attested copy of PAN card (ii) Certified copy of Address Proof, mentioning the Email ID (if any), the telephone contact no.(s) and the Cancelled blank Cheque bearing name of the shareholder, to the Company Secretary at Registered Office: 10, 1st Floor, Emaar Digital Greens, Tower A, Sector-61, Golf Course Extension Road, Gurugram, Haryana-122102, Tel No.: 0124-4698700 or email the documents at cs@shivamautotech.com.

In case no valid claim in respect of the equity shares is received on or before November 04, 2021, the Company would initiate necessary action for transfer of shares to the IEPF without any further notice, in accordance with the rules.

Further, on completion of necessary formalities if you are holding shares in physical form, the original share certificate(s) which stand registered in your name will automatically be cancelled and deemed non-negotiable. If you are holding shares in Demat form, the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in your demat account in favour of IEPF. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF.

Shareholders may note that both the unclaimed dividend amount and the shares transferred including all benefits accruing on shares, if any, can be claimed back from the IEPF Authority by making an online application in the prescribed form IEPF-5 available at www.iepf.gov.in and following the procedure prescribed under the rules.

Due to the continuing COVID-19 Pandemic, the postal/courier services are hampered. In order to receive the correspondences, if any from the Company in a timely manner, shareholders are requested to register their e-mail addresses with the RTA (in case of shares held in physical form) by sending a request on admin@mcsregistrars.com and the shareholders (in case of shares held in dematerialized form) please contact your respective Depository Participant(s).

In case Shareholders have any queries on the subject matter or the Rules, they may write to the Company at email ID cs@shivamautotech.com or call at Tel No. 0124-4698700 or contact the Company's Registrar & Share Transfer Agent- M/s MCS Share Transfer Agent Limited, F-65, Okhla Industrial Area, Phase-1, New Delhi- 110020; Tel No.: 011-41406149-52; email

id: helpdeskdelhi@mcsregistrars.com.

Date: August 02, 2021

Place: Gurugram

For Shivam Autotech Limited Sd/-Samta Bajaj **Company Secretary**

CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED

Registered Office: 5-Kumud Apartment Co-op. Hsg. Soc. Ltd., Karnik Road, Corporate Office: Empire House, 3*Floor, 214, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400001 Tel. No.: (022) 22076381 / 22078392 CIN No.: L99998MH1942PLC003556 ebsite: www.thechemopharmalaboratoriestld.com Email Id: chemopharmalaboratoriestld.com

NOTICE OF 79[™] ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

NOTICE OF 79 ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 79th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 01st September, 2021 at 04 p.m. through Video Conferencing(VC). Other Audio Visual Means(OAVM), to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made there-under and with the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with MCA Circular Nos. 20/2020 and 02/2021 dated 05th May, 2020 and 13th January, 2021 respectively and other applicable Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and by the Securities and Exchange Board of India (SEBI). Members will be able to attend and participate in the ensuing AGM through VC/OAVM means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Flectronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on

orreckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended o 31st March, 2021 will be sent in electronic form to all those Members whose ema addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Ager (RTA)/Depository Participants(DP), in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available on the website of the Company is. www.thechemopharmalaboratoriesItd.com and on the website of the Bombay Stoc Exchange (BSE) at <u>www.bseindia.com</u>. Members are requested to note that the physica Exchange (BSE) at <u>www.bseindia.com</u>. Members are requested to note that the physic copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company of the aforesaid documents will not be made available to them by the Company of the aforesaid documents will not be made available to them by the Company of the aforesaid documents will not be made available to the aforesaid documents will not be aforesaid to the aforesaid documents will not be aforesaid to the aforesaid documents will not be aforesaid to the aforesaid to the aforesaid documents will not be aforesaid to the aforesaid per the provisions of the Circulars

The Company is pleased to provide Remote E-Voting facility to the Members to cast thei votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of E-Voting will also be made available at the AGM and Member attending the AGM through VC/OAVM, who have not casted their vote by Remot E-Voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of CDSL to

E-Voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services or close provide the facility of Remote E-Voting/E-Voting at the AGM.

Members of the Company holding shares in physical form or who have negistered/updated their e-mail addresses with the Company/Depositories till yet, ar requested to send their mandatory basic information as requested by our RTA i.e. Puru Sharegistry (India) Private Limited via e-mail to support@purvashare.com in order to register/update their e-mail addresses and in order to obtain user id & password to can be approximated to the support of the ir vote through Remote E-Voting or E-Voting at the AGM.

(DIN - 03063364)

Place : Mumbai Date : 03rd August, 2021

BK.

Ramkrishna Forgings Limited

CIN - L74210WB1981PLC034281 Regd. Office: 23, Circus Avenue, Kolkata - 700017 Website - www.ramkrishnaforgings.com Email - secretarial@ramkrishnaforgings.com Tel: 033 40820900, Fax: 033 4082 0998

Notice is hereby given that the Record date for determining the eligibility of shareholders for the payment of interim dividend of Re. 0.50 per equity share for the Financial Year 2021-22 is Friday, 6th August, 2021, as duly intimated to the BSE Limited and the National

Shareholders whose bank accounts are registered with the depository participant/registrar and transfer agent shall receive electronic credit of dividend and in case of shareholders whose bank accounts are not registered, dividend shall be paid through Dividend Warrants/Bankers Cheque sent to their registered addresses

Shareholders are hereby informed that the Company is under an obligation to deduct tax at source ("TDS") w.e.f 1st April, 2020 at applicable rates in accordance with the provisions of the Income-tax Act, 1961 ("the Act").

All shareholders are requested to ensure that their requisite details are completed and/o updated in the Register of Members through Registrar and Share Transfer Agent (RTA)/ Depository Participants by 7th August, 2021.

Shareholders are also requested to take note of the TDS rates and relevant documents requested by the Company for their respective category in order to comply with the applicable TDS provisions and upload all the necessary documents as per their category on the portal https://ris.kfintech.com/form15 of the RTA. Alternatively, physical documents may be sent to RTA at the following address:

Kfin Technologies Private Limited, KFintech, Tower B, Plot 31-32, Selenuim Building, Financial District Gachibowli, Nanakramguda, Gachibowli, Hyderabad - 500 032

The relevant documents are available at the website of the Company i.e www.ramkrishnaforgings.com

Please note that the Company will not be able to consider the documents/communication uploaded on portal or sent physically, after 7th August, 2021.

For Ramkrishna Forgings Limited Sd/-

Dated: 2nd August, 2021 Place: Kolkata

Rajesh Mundhra Company Secretary



GOLDIAM INTERNATIONAL LIMITED

Read, Office: Gems & Jewellery Complex, MIDC, SEEPZ, Andheri (East), Mumbai -400096 CIN No.: L36912MH1986PLC041203 | Tel no. (022) 2829 1893 | Fax: (022) 2829 0418, $Email: \underline{investorrelations@goldiam.com} \ Website \ \underline{www.goldiam.com}$

NOTICE TO THE MEMBERS

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of Goldiam International Limited will be held on Saturday, August 28, 2021 at 11.00 a.m. IST, through Video Conferencing Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM dated July 21, 2021.

In compliance with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, the General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter ollectively referred to as "the Circulars"), the AGM of the Company will be held on through VC/OAVM

In compliance with the circulars, the Company has sent notice of AGM together with the Annual Report for the financial year 2020-21 on Monday, August 2, 2021, through electronic mode to the whose email addresses are registered with the Company/ Depositories. The Annual Report for the Financial Year 2020-21 can be downloaded from the Investor Section of the Company's website www.goldiam.com and the websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com. The facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instruction for joining AGM electronically are provided in the Notice of the AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard 2 on General Meetings and Regulation 14 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to offer electronic voting facility o its Members, to exercise their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the 34th AGM. The Members may cast their votes using an electronic voting system ("remote e-voting") or electronically cast their votes during the 34th AGM ("e-voting"). The Company has engaged the Services of Link Intime India Private Limited (LIIPL) as authorised agency for conducting of remote e-voting and voting during the AGM. The remote e-voting period commences on Wednesday, August 25, 2021 at 9.00 a.m. IST and ends on Friday, August 27, 2021 at 5,00 p.m IST). At the end of remote e-voting period, the facility shall be

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Saturday, August 21. 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM. A person who is not a Member as on the said cut-off date should treat this Notice for

Facility for e-voting shall also be made available during AGM for those Members who attended the AGM and who has not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote again.

We urge members to support our commitment to environmental protection by choosing to receive the Company's communication through email. Members holding shares in demat mode, who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective depository participants, and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's RTA, LIIPL by accessing the link https://linkintime.co.in/emailreg/email_register.html or to the Company's at investorrelations@goldiam.com to receive copies of the Annual Report 2020-21 in electronic

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means Members may efer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in under Help section or write an email to https:// enotices@linkintime.co.in or Tel: 022 - 49186000 for any further clarification and in case of any query regarding technical assistance for VC participation, Members may an email to instameet@linkintime.co.in or Call: - Tel: 011 - 49411000 InstaMeet Support Desk, Link ntime India Private Limited.

Mr. Rainikant Shah, Practising Company Secretary (Membership No. 1629 COP No. 700), has been appointed as the Scrutinizer by the Board of Directors of the Company to scrutinize the remote e-voting process and e-voting in the AGM in a fair and transparent manner.

The Results on resolutions shall be declared not later than 48 hours from the conclusion of the AGM and the resolutions will be deemed to be passed on the AGM date subject to receipt of the requisite number of votes in favor of the Resolutions.

The Result declared along with the Scrutinizer's Report will be available on the corporate website of the company, www.goldiam.com and on LIIPL's website, https://instavote.linkintime.co.in and communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited

Notice is further given pursuant to Section 91 of the Act, that the Register of Members and Share Transfer Books shall remain close from Saturday, August 14, 2021 to Saturday, August 28, 2021 (both days inclusive) for the purpose of Annual Closing and determining entitlement of the members to the final dividend for the financial year 2020-2021

> By Order of the Board of Directors For Goldiam International Limited

Place: Mumbai Pankai Parkhiva Company Secretary Date: 02.08.2021



red Office: B-8, M.I.D.C. Industrial Estate

NOTICE

of the Company will be held on Thursday, August 12, 2021 a Mumbai to interalia consider and take on record the Unaudite Financial Results and Limited Review Report of the Company fo the guarter ended June 30, 2021.

rading) Amendment Regulations, 2018 has been closed from July 01, 2021 till 48 hours after declaration of Financial Results

Varsharani Katr Company Secretar Place : Mumbai

JOINDRE CAPITAL SERVICES LIMITED Regd. Office: 32, Raja Bahadur Mansion,

Ground Floor, Opp. Bank of Maharashtra Mumbai Samachar Marg, Fort,

Mumbai - 400 023; CIN: L67120MH1995PLC086659 Tel No. 40334720; Fax No. 40334721; Email:info@joindre.com; Website:www.ioindre.com

NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, a neeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 13th August 2021 to consider and approve inter-alia the un-audited Financial Results of the

This intimation is also available on the website of the Company at www.joindre.com and on the website of BSE Ltd www.bseindia.com

Company for the Quarter ended 30th June

For JOINDRE CAPITAL SERVICES LTD

(Vijay Pednekar) Place · Mumbai Company Secretary Date: 02-08-2021

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate
(s) for 160 Equity Shares under Folio No. 02029855 Certificate No/s 61679 having Distinctive Nos. 289795300 - 289795459. Hexaware Technologies Limited, standing in the name(s) of Vilas Gotu Bagul , Sanjivani Vilas Bagul has / have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the

company to issue duplicate Certificate(s) for

the aforesaid shares.

Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered office. Hexaware Technologies Limited, 152, Millennium Business Park, Navi Mumbai - 400 710 Maharashtra, within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s)

Name(s) Of Shareholder(s) Vilas Gotu Bagul Sanjivani Vilas Bagul

Place: Mumbai Date: 03-08-2021

PUBLIC NOTICE Retirement of Partner from M/s. S. W. Greenworld

Please take notice that I, Mr. Apurva Ashwin Sheth, partner of the above firm M/s. S. W. Greenworld (said Firm) have retired from the

partnership of the said Firm with effect from 02.08.2021. That as from 02.08.2021. I shall not be responsible or liable for any acts of the said Firm or any of its Partners whether jointly or severally. The business of the said Firm

hereafter is being continued by its remaining Partners (1) Mr. Pravin Baban Wagh having his address at M/1-A Wing, Room No. 101, Omkar CHS, Pratiksha Nagar, Sion Koliwada, Mumbai 400022, and (2) Ms. Pratibha Wagh having her address at B-603, Building No. L-7, Nandanvan CHS, Pratiksha Nagar, MHADA Colony Sion, Mumbai 400022

Sd/-Mr. Apurva Ashwin Sheth Date: 02.08.2021 Place: Mumbai

NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directo

The trading window under the SEBI (Prohibition of Inside For FDC Limite

> SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD KANDIVLI(E), MUMBAI 400 103 Cell: 9892276126/9619115212/9819502415

() Kotak° Kotak mahindra bank limited

Regd. Office: 27BKC, C-27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051

BO: 4th Floor, Admas Plaza, CST Road, Kolivery Village, Santacurz (E), Mumbai - 400098 POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)
(As per Appendix IV read with Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Kotak Mahindra Bank Ltd. a panking company within the meaning of the Banking Regulation Act, 1949 having it's Regd. Office at 27BKC, C-27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 and Branch Office at Admas Plaza, 4" Floor, 166/16, CST Road, Kolivery Village, Kunchi Kurve Nagar, Near Hote Hare Krishna, Santacurz (E), Mumbai - 400098 under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAES") Act") and is exercise of the powers conferred under sections 13(2) and 13 (12) read with Rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 18.01.2020 which vas Undelivered and Published on 08th March 2021 in the Newspaper Business Standard and Vernacular Language Mumbai Tarun Bharat to (1) Anil Radhesham Bhatia (Borrower) Veniadual Language Winnia (To-Borrower) all having address at Flat No. 301, 3º Floor, Garden Vive CHSL, Opp. Municipal Garden, Near Navrang Cinema, Dadabhai Road, Andheri (West), Mumba 400058; **ALSO AT** Shop No. 36, 3rd Floor, Shanti Bhavan 47, Old Hanuman Lane, Kalbadevi ALSO AT S.No. 209, 2nd Floor, 6/8, Rajda House, Old Hanuman 2nd Cross Lane, Kalbadevi Mumbai - 400002 to repay the amount mentioned in the notice being Rs. 5.47.760.89 (Rupee) Five Lakhs Forty Seven Thousand Seven Hundred Sixty and Eighty Nine Paisa Only) as or 18.01.2021 together with further interest and other charges thereon at the contractual rates upor he footing of compound interest from 19.01.2021 till it's actual realization ("outstanding amount vithin 60 days from the date of publication of the said Demand Notice. The afo Borrower / Co-Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower Co-Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the propert described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13(4) of the SARFAESIAct read with Rule 8 of the above said Rules on this 29° Day of July of the year 2021.
The Borrower / Co-Borrower mentioned herein above in particular and the public in general nereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Kotak Mahindra Bank Ltd., having branch address at Admas Plaza, 4" Floor 166/16, CST Road, Kolivery Village, Kunchi Kurve Nagar, Near Hotel Hare Krishna, Santacurz (E), Mumbai - 400098 for an amount of **Rs. 5,47,760.89** (Rupees Five Lakhs Forty Seven Thousand

19.01.2021 until payment/realization.

The Borrowers Attention is invited to the Provisions of Sub Section (8) of Sec 13 of the Act, i espect of time available, to redeem the secured asset.

Seven Hundred Sixty and Eighty Nine Paisa Only) as on 18.01.2021 together with further interes and other charges thereon at the contractual rates upon the footing of compound interest from

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All that Piece and parcel of property bearing Flat No. 301, 3rd Floor, Garden View CHSL, Opp

Municipal Garden, Near Navrang Cinema, Dadabhai Road, Andheri (West), Mumbai-400058 Date: 29 07 2021 (Authorised Officer Kotak Mahindra Bank Limited

(kotak° Kotak mahindra bank limited Regd. Office: 27BKC, C-27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051

BO: 4th Floor, Admas Plaza, CST Road, Kolivery Village, Santacurz (E), Mumbai - 400098 POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)
(As per Appendix IV read with Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Kotak Mahindra Bank Ltd. a anking company within the meaning of the Banking Regulation Act, 1949 having it's Regd. Office at 27BKC, C-27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 and Brancl Office at Admas Plaza, 4th Floor, 166/16, CST Road, Kolivery Village, Kunchi Kurve Nagar, Nea Hotel Hare Krishna. Santacurz (E). Mumbai - 400098 under Securitisation and Reconstruction o Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") and i exercise of the powers conferred under sections 13(2) and 13 (12) read with Rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 18.01.2021 which was Undelivered and Published on 08th March 2021 in the Newspaper Business Standard and ernacular Language Mumbai Tarun Bharat to (1) Paresh Krishnakant Parekh (Borrower), (2 R P Enterprises (Co-Borrower), (3) Rita Paresh Parekh (Co-Borrower) all having address -3 Gopal Bhuvan, LBS Marg, Above Sadanand Hotel, Ghatkopar (W), Mumbai - 400086; ALSC AT Flat No. 506, 5° Floor, Laxmi Narayan CHSL, Nanabhai Paraikar Marg, Parel Village, Mumba - 400012 to repay the amount mentioned in the notice being Rs. 60,15,469.97 (Rupees Sixty Lakhs Fifteen Thousand Four Hundred Sixty Nine and Ninety Seven Paisa Only) as or 18.01.2021 together with further interest and other charges thereon at the contractual rates upor the footing of compound interest from 19.01.2021 till it's actual realization ("outstanding amount" within 60 days from the date of publication of the said Demand Notice. The aforementioned Borrower / Co-Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower Co-Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13(4) of the SARFAESI Act read with Rule 8 of the above said Rules on this 29th Day of July of the year 2021. The Borrower / Co-Borrower mentioned herein above in particular and the public in general hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Kotak Mahindra Bank Ltd., having branch address at Admas Plaza, 4th Floor 166/16, CST Road, Kolivery Village, Kunchi Kurve Nagar, Near Hotel Hare Krishna, Santacur, t of **Rs. 60,15,469.97** (Rupees Sixty Mumbai - 400008 for s Four Hundred Sixty Nine and Ninety Seven Paisa Only) as on 18.01.2021 together with further nterest and other charges thereon at the contractual rates upon the footing of compound interes from 19.01.2021 until payment / realization.

The Borrowers Attention is invited to the Provisions of Sub Section (8) of Sec 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.

Kotak Mahindra Bank Limited

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All that Piece and parcel of property bearing Flat No. 506, 5th Floor, Laxmi Narayan CHSL Nanabhai Paralkar Marg, Parel Village, Mumbai - 400012.



VARUN BEVERAGES LIMITED Corporate Identification Number: L74899DL1995PLC069839 Registered office: F-2/7, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020 Corporate office: RJ Corp House, Plot No.-31, Institutional Area, Sector-44, Gurugram-122002 (Haryana)

Tel: +91-124-4643100, Fax: +91-124-4643303 E-mail: complianceofficer@rjcorp.in, Website: www.varunpepsi.com

ement of consolidated financial results for the quarter and half year ended on 30 June 2021 [Regulation 33 read with Regulation 47 (1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] (₹ in million, except per share data)

Three months Three months Year to date **Particulars** (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 47,830.58 Total income from operations 16,683.52 25,074.52 4,196.55 6,143.44 1,818.61 Net profit for the period before tax Net profit for the period after tax 3,188.03 4,555.62 1,429.78 Total Comprehensive Income for the period [Comprising 3.289.14 4.557.29 975.71 Profit for the period (after tax) and Other Comprehe Income (after tax)] Equity Share Capital (face value of ₹ 10 each) 4,330.33 4.330.33 2,886.89 Other Equity 35,285,49 Earnings per share (of ₹ 10/- each) (not annualised for quarters and year to date) 7.12 10.10 3.25 (a) Basic (b) Diluted 7.12 10.10 3.25

See accompanying notes

The above is an extract of the detailed format of quarterly and half yearly financial results filed with the Stoci Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the quarterly and half yearly financial results are available on the websites of the Stock

Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.varunpepsi.com).

- These standalone and consolidated financial results for the guarter and half year ended on 30 June 2021 have been reviewed and recommended for approval by the Audit, Risk Management and Ethics Committee and accordingly approved by the Board of Directors of Varun Beverages Limited ("VBL" or "the Company") at their respective meetings held on 02 August 2021. The Statutory Auditors have conducted a limited review of these financial results.
- VBL follows calendar year as its financial year as approved by the Company Law Board, New Delhi

4. The key standalone financial information of the Company is given below

(₹ in million Three months Three months Year to date ended on **Particulars** 30 June 2021 (Unaudited) 30 June 2021 (Unaudited) (Unaudited) 37,844.75 14,105.93 Revenue from operations 19,853.23 3,339.89 5,092.72 1,594.43 Net profit for the period before tax 2.380.78 3,633.20 1,219.51 1.173.55 3.700.48

> For and on behalf of Board of Directors of Varun Beverages Limited

Net profit for the period after tax Total comprehensive income for the period

Place: Gurugram Date: 02 August 2021 2.378.85

Raj Gandhi Whole Time Director

टाणे, नवी मुंबईची

ठाणे, दि. २, (प्रतिनिधी): मुंब्रा बाह्यवळण मार्गावर पडलेल्या खड़ुयाच्या दुरुस्तीचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने ४ ऑगस्टपर्यंत येथील वाहतूक बदल कायम ठेवण्याचा निर्णय शनिवारी ठाणे वाहतूक शाखेने घेतला आहे. त्यानुसार मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून ठाण्याच्या Date: 02.08.2021 दिशेने येणारी अवजड वाहतूक कोपरखैरणे, ऐरोली, कोपरीमार्गे वळविण्यात आली आहे. अवजड वाहनांचा भार या मार्गावर आल्याने ठाणेकरांना आणखी चार दिवस वाहतूक कोंडीत अडकावे लागण्याची चिन्हे आहेत. उरण येथील 'जेएनपीटी'हून भिवंडी, गुजरातकडे येणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंब्रा बाह्यवळण मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. गुरुवारी या मार्गावरील ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर मोठा खड्डा पडला. तो बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतल्याने गुरुवारपासून या मार्गावरून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना ३१ जुलैपर्यंत बंदी होती. त्यामुळे भिवंडी, OMPRAKASH GHURKA, to गुजरातकडे जाणारी वाहतूक महापेमार्गे, कोपरखैरणे, रबाळे, ऐरोली, आनंदनगर, कोपरीमार्गे वळविण्यात आली आहे. त्याचा परिणाम येथील वाहतुकीवर होत आहे. ठाण्यात दुपारी १२ ते ४ आणि रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश

कोंडी होऊ लागली आहे. कारण काय? सार्वजनिक बाधकाम विभागाने खड्डे बुजवण्याचे काम अद्यापही पूर्ण न केल्याने वाहतूक बदल ४ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेने घेतला आहे. त्यामुळे आणखी चार दिवस ठाणे आणि नवी मुंबईत वाहतूक कोंडी राहण्याची शक्यता आहे.

आहे. त्यामुळे गेल्या दोन

दिवसांपासून दुपारी आणि

रात्री तीन हात नाका ते

कोपरी भागात वाहतूक

कोंडी होत आहे. तर छोटे

कळवामार्गे येत असल्याने

कळवा नाक्यापर्यंत वाहतूक

ट्क, टेम्पो पटणी येथुन

या मार्गावरही विटावा ते

बदल असा... मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना शीळफाटा येथे प्रवेशबंदी करण्यात आली. येथील वाहने महापे मार्गे कोपरखैरणे पुलाखालून रबाळे, ऐरोली, आनंदनगर चेकनाका, कोपरी रेल्वे पूल येथून ठाण्यात प्रवेश करतील. तर, हलक्या वाहनांना मुंब्रा बाह्यळणमार्गे मुभा देण्यात आली आहे.

टाणे, नवी मुंबई लसीकरणात आघाडीवर

: ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक लसीकरण झालेल्यांमध्ये ठाणे महापालिका आणि नवी मुंबई पालिकेचा समावेश असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यामध्ये इतर पालिकेच्या तुलनेत दुसरा मात्र घेतलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे पालिकेत ही संख्य १ लाख ७० हजार ६२६, तर नवी मुंबईत १ लाख ५५ हजार ९१९ आहे. सर्वांत कमी लसीकरण उल्हासनगरमध्ये झालेले आहे.

GRATEX INDUSTRIES LIMITED CIN: L21093MH1984PLC032248

Regd. Office: 109, Kakad Udyog Bhavan L. J. Road, Mahim, Mumbai - 400616. Tel No.: (022) 24392321 Email: investor@gratex.in Website: www.gratex.in

NOTICE

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 9th August, 2021 at 12.45 p.m. at 109 Kakad Udyog Bhavan, L J Road, Mahim, Mumbai, MH-400616, (Through Video Conferencing) to consider and take on record the Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2021.

Further as per the 'code of conduct' formed under SEBI (PIT) Regulations, 2015 the trading window was already closed for Directors. Key window was already closed for Directors, key Managerial Personnel, Connected Persons and Designated persons for trading in equity shares of the Company from 30th June, 2021 and would remain closed until ending 48 hours after the announcement of the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended

30th June, 2021.

For Gratex Industries Limited

Karan Baldevkrishan Sharma Managing Director DIN: 00117188

DIVYA DARSHAN
APARTMENTS CO-OP.
HSG. SOCIETY LTD.
[REGD NO.BOM/HSG
/3864 of 1972]
Plot No.21-23-25-27,
agdusha Nagar, Ghatkopar
[W], Mumbai- 400 086.

PUBLIC NOTICE LOSS OF SHARE CERTIFICATE Notice is hereby given that Share Certificate No. 59 for 5 equity shares each of Rs.50/each bearing distinctive

numbers from 291 to 295 (both inclusive) in Divya Darshan Apartments Co-operative Housing Society

Ltd. Jagdusha Nagar. Ghatkopar [West], Mumbai-400086, issued in the name of Late MR. TRILOKCHAND NATHMAL GHURKA of Flat No. 27/49 has been lost and that an application for the issue of Duplicate Share Certificate in respect thereof has been nade by the present members MRS. SWATI CHAMPALAL

SARDA & MR. MANISH OMPRAKASH MAHESHWARI alias MANISH

the Society to whom any objection should be made within 15 days from the date of this announcement. The Public are cautioned against dealing in any way with this Share Certificate.

For Divya Darshan Apartments Co-operative Housing Society Ltd. Sd/-Hon. Secretary

PUBLIC NOTICE

MR. DIGAMBAR SITARAM PHODKAR, a member of the Mantri Park Co-operative Housing Mantri Park Co-operative Housing Society Ltd (my client) having address at Film City Road, Goregaon (East), Mumbai-400065 and holding Flat No. 1502 jointly with Mrs. Soniya Chandorkar alias Soniya Digambar Phodkar in Lavender in the building of the Society, died on 22nd July, 2018. My client, Mantri Park Co

operative Housing Society Ltd hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants / objector or objectors to the transfer of the said 50% shares and interest of the deceased member in the name of the Applicant, Mrs. Soniya Chandorkar alias Soniya Digambar Phodkar within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the name of the Applicant. If no claims/objections are received within the period prescribed above, the society, shall be free to transfer the shares and interest of the deceased member in the name of the Applicant Mrs. Soniya Chandorkar alias Soniya Digamba

The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member, MR DIGAMBAR SITARAM PHODKAR in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for Inspection by the claimants/objectors, in the office claimants/objectors, in the office of the society/ with the Secretary of the society between 11.00A. M. to 16.00 P.M, from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Mumbai

Dated 03/08/2021 Sd/-Daljeet Singh Lall Advocate Office No.9 (B-8), Ground Floor Sant Mukta Co-op. Hsg. Soc., Peru Baug, Off Aarey Road, Goregaon (E), Mumbai- 400 063

YES / BANK

रोज वाचा दै.'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

Nagi Mannreet Kaur Hardyal Singh say that I have lost Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Mark Sheet having Seat No. B069548 of 1993 and FIR is registered in Bhoiwada Police Station, I have lost my SSC Mark Sheet on 11/11/2000 at 11. 30 while traveling between Mahim to Dadar. I'm applying for duplicate certificate.

HERANBA INDUSTRIES LIMITED A Govt. Recognised + Export House

CIN: U24231GJ1992PLC017315

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.१५०४/१५०५/१५०६/१ जीआयडीसी, फेझ ३, वापी, वलसाड-३९६१९५, गुजरात, भारत. कॉर्पोरेट कार्यालय: १०१/१०२, कांचन गंगा फॅक्टरी लेन, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, महाराष्ट्र, भारत. दूर.:०२२-२८९८७९१२;

ई-मेल:compliance@heranba.com, वेबसाईट:www.heranba.co.in

मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (वेळोवेळी सुधारितप्रमाणे च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२१ रोर्ज नंपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरित **गंगळवार, १० ऑगस्ट, २०२१** रोजी **हेरंब इंडस्ट्रीज लिमिटेड**च्या संचालक मंडळाची सभा होणा

यापुढे आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, पदिसद्ध व्यक्तीद्वारे कंपनीच्या प्रतिभूतीतील व्यवहाराकरित व्यापार खिडकी १ जुलै, २०२१ पासून अलेखापरक्षित वित्तीय निष्कर्ष घोषणेपासून ४८ तासापर्यंत बंद

नेवली जाईल. प्तदर माहिती/अद्यायावत माहितीकरिता गुंतवणूकदारांनी कंपनीच्या www.heranba.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटला भेर

> हेरंब इंडस्टीज लिमिटेडकरित सही/

दिनांक: 0२.0८.२0२१

अब्दुल लतिप कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

कार्यालयाचा पत्ता-

धर्मादाय आयुक्त भवन, दुसरा माळा, 83, डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी, मुंबई- 400018.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग मुंबई. जाहीर नोटीस

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७अे वाचावे)

बदल अहवाल क्रमांक स ध आ ५/३९०४/२०२१ ज्याअर्थी, Pushpawati Jayantilal Wadia Memorial Trust, P.T.R. No E-13840 या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Niranjan Wadia यानी स ध आ/५/३९०४/२०२१ यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो सहायक धर्मादाय आयुक्त-५ यांनी दिनांक २८/०७/२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे, त्याअथी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीस द्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप / हरकत घ्यावयांची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनाकापासून ३० दिवसांचे आत सहायक धर्मादाय आयुक्त-५ यांचेसमोर दाखल करावी. अन्यथा. सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही. असे समजुन सदर बदल अहवालावरती दिनांक ०९/०९/२०२१ रोजी अंतिम आदेश करण्यात

आज दिनांक ०२ रोजी माहे ऑगस्ट सन २०२१ माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्ताच्या शिक्क्यानिशी दिली



अधिक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग मुंबई याचेकरीता.

____ परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये) <u>नोटीस</u>

प्रभादेवी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, काशीनाथ धुरुवाडी, राजाभाउ देसाई मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या

| त्मारतात तदानका वारंग करगाऱ्या खालाल तमातदाव नवन झाल जाह. | | | | |
|---|---------------|--------------------|---------|--|
| मयत सभासदाचे नाव | मृत्यु दिनांक | वारसाचे नाव | रुम नं. | |
| नथुराम धोंडू मयेकर | २१/०१/२०२० | अनिता नथुराम मयेकर | २/८०६ | |
| विजय जगन्नाथ पाटील | 9७/०२/२०१३ | राजश्री विजय पाटील | २/६०८ | |

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलात /मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदा यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्व झालेच्या दिनांकापासून ७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पुष्ठर्थ . आवश्यक त्या कागद्वपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मदतीत कोणाही व्यक्तींकडन हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाली नाही तर मयत -सभासदाचे संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील जर अशा कोणत्याही हक्क मार्गण्या /हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास -हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष /सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते ०१.०० पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहील.

ठिकाण : मुंबई दिनांक : ०३/०८/२०२१

अध्यक्ष / सच्चि प्रभादेवी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

केमो फार्मा लॅबॉरेटरिज लिमिटेड

तार्या.: ५-कुमुद अपार्टमेंट को-ऑप.ही.सो.लि., कर्णिक रोड, चिकनघर, कल्याण, जिल्हा ठाणे-४५ कॉर्पोरेट कार्यालय: एम्पायर हाऊस, ३रा मजला, २१४, डॉ. डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:0२२-२२०७८३८१/२२०७८३८२, सीआयएन:एल९९९९एमएच१९४२पीएलसी००३५५६, वेबसाईट:www.thechemopharmalaboratoriesltd.com, ई-मेल:chemopharmalab@gmail.com ७९वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ७९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, १ सप्टेंबर, २०२ रोजी दु.४.००वा. व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत सदर सभा घेण्य सूचनेत नमुद विषयावर होणार आहे. कंपनी कायदा २०९३ च्या लागू तरतदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरी एमसीए परिपन्नक क्र.२०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमेक दिनांक ५ में, २०२० व १३ जानेवारी, २०२१ नुसा आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता निवारण व अहवाल आवश्यकता) अधिनयम २०१५ चे लाग

नियम आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रकानुसार सदर एजीएम होईल. सदस्यांन व्हीसी/ओएव्हीएममार्फतच आगामी एजीएममध्ये सहभागी होता येईल आणि प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिका नसेल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थि सदस्यांची मोजणी केली जाईल. एजीएम सूचनेची विद्युत प्रत व ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षकरिता वार्षिक अहवाल ज्या सदस् ई-मेल कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/ठेवीदार सहभागीदारकडे सदर परिपत्रकानुसार नोंव

असतील त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले वाईल. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्य www.thechemopharmalaboratoriesltd.com आणि मुंबई स्टॉक एक्सबेंजच्या www.bseindia.com विसाईट्स उपलब्ध आहे. सदस्यांनी नोंद स्यावी की, परिपत्रकांच्या तातुदीनुसार कंपनीकडून उपरोक्त दस्त वासतिक प्रती पाठविल्या जाणार नाहीत. सदर सभा घेण्याच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी कंपनीने सदस्यांना रिमोट ई-वोटिंगच

सुविधा दिली आहे. ई-वोटिंग सुविधा एजीएममध्ये सुद्धा उपलब्ध होईल आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फ एजीएममध्ये सहभागी सदस्य जे रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये मत देता येईल. रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने सीडीएसएलची सेवा नियुक्त केली आहे. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे कंपनी सदस्य किंवा ज्यांचे ई-मेल अद्यापी कंपनी/ठेवीदाराकडे नोंद नाही

त्यांनी आमचे आरटीए अर्थात पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकड support@purvashare.com वर ई-मेल पाठवुन विनंती केल्याप्रमाणे त्यांची अनिवार्य मुळ माहिती पाठवावी नेणेकरून त्यांचे ई-मेल नोंद होतील आणि त्यांना रिमोट ई-वोटिंग आणि एजीएममध्ये ई-वोटिंगने त्यांचे म देण्यासाठी यजरआयडी व पासवर्ड प्राप्त करता येईल.

केमो फार्मा लॅबॉरेटरिज लिमिटेडकरित अशोक मोमार्न

सही/

डीआयएन:0३0६३३६४

ठेकाण: मुंबई दिनांकः ०३.०८.२०२१

येस बँक लिमिटेड

नोंदणीकृत व कॉपोरेट कार्यालय: येस बँक लिमिटेड, येस बँक हाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०००५५. सीआयएन: एल६५१९०एमएच२००३पीएलसी१४३२४९, ई-मेल:communications@yesbank.in, वेबसाईट: www.yesbank.in

सरफायसी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सूचनेचे प्रकाशन

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमूद कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता ज्यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल रक्कम व व्याज भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि ज्यांचे खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यांना सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली. म्हणून सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांना सुचित करण्यात येत आहे.

| अ. | करारनाका | कर्जाचा | कर्जदार, सहकर्जदार, | १३(२) सूचनेनुसार | एनपीए तारीख |
|------|----------|---------|--|----------------------------|-------------|
| क्र. | क्र. | प्रकार | तारणकर्त्याचे नाव | थकबाकी | सूचना तारीख |
| १ | 9820286 | एमआयबी | १. मे. व्हाईट रिव्हर कॉर्पोरेशन प्रा.लि. (कर्जदार) | २४.०५.२०२१ रोजी देय रक्कम | |
| | ०००००३०५ | | २. श्री. हर्ष उमेश दुबल (संचालक व जामिनदार) | रु.२,१५,४०,२४५.१२ | १७.१०.२०२० |
| | | | ३. श्री. यश पवन मोदी (संचालक व जामिनदार) | (रुपये दोन कोटी पंधरा लाख | ३१.०५.२०२१ |
| | | | ४. श्री. उमेश जेठालाल दुबल | चाळीस हजार दोनशे पंचेचाळीस | |
| | | | (संचालक व जामिनदार/तारणकर्ता) | आणि पैसे बारा फक्त) | |

प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन/पत्ता: फ्लॉट क्र.७०३, क्षेत्रफळ ८९० चौ.फु., ७वा मजला, जी विंग, इमारत क्र.५, कमला विहार रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स, कमला विहार जी-५ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, महावीर नगर, डहाणूकरवाडी, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७, सीटीएस क्र.९४, गाव कांदिवली, तालुका बोरिवली येथील उमेश जेठालाल दबल यांची मालमत्ता.

वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे कायदेशीर वारसदार किंवा जामिनदार/तारणकर्ता (लागू असेल ते) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचनेच्या प्रकाशन ारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रकमेचा भरणा करावा अन्यथा सरफायसी कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये ६० दिवसांच्या समाप्तीनंतर आवश्यक पाऊर उचलली जातील.

ापुढे तुमच्या लक्षात आणुन देण्यात येत आहे की, सरफायसी कायद्याच्या कलम १३(८) अन्वये विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपुर्वी कोणत्याही वेळी आम्हाल आलेला सर्व खर्च, शुल्क इत्यादीसह एकत्रित आमची देय रक्कम जमा केल्यास प्रतिभूत मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण आमच्याद्वारे केले जाणार नाही आणि प्रतिभूत ालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्याद्वारे पुढील कारवाई केली जाणार नाही.

सही/ प्राधिकृत अधिकार्र येस बँक लिमिटेडकरित

कार्यालयाचा पत्ता-धर्मादाय आयुक्त भवन, दुसरा माळा, 83, डॉ. ॲनी बेझॅंट रोड, वरळी, मुंबई- 400018.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग मुंबई. जाहीर नोटीस

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७अे वाचावे) बदल अहवाल क्रमांक स.ध.आ ५/३७७७/२०२१

ज्याअर्थी, P.K.Krishnan Educational Trust, P.T.R. No.E-13222 या सार्वजनिक विश्वस्तं व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Smt. Kamla Krishnan Pillai यांनी स.ध.आ/५/३७७७/२०२१ यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो सहायक धर्मादाय आयुक्त-५ यांनी दिनांक ०७/०७/२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे, त्याअर्थी, हितसबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीस द्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप / हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनाकापासून ३० दिवसाचे आत सहायक धर्मादाय आयुक्त-५ यांचसमोर दाखल करावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही. असे समजून सदर बदल अहवालावरती दिनाक ३१/०८/२०२१ रोजी अतिम आदेश करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.

आज दिनाक ३० रोजी माहे जूलै सन २०२१ माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयक्ताच्या शिक्क्यानिशी दिली



अधिक्षंक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय. बृहन्मुंबई विभाग मुंबई याचेकरीता.

व्हेन्चुरा गॅरेंटी लिमिटेड नॉदणीकृत कार्यालयः आय-थिंक टेक्नो कॅम्पस, बी विंग, ८वा मजला, पोखरण रोड क्र.२, पुर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे (प.)-४००६०७. **वेबसाईट:**https://venturaguaranty.com **ई-मेल:**investors.vgl@ventura1.com, सीआयएन:एल६५१००एमएच१९८४पीएलसी०३४१०६

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) (कायदा) सहवाचित ाुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा . अधिनियम २०१६ (अधिनियम) वेळोवेळी सुधारितप्रमाणे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात कंपनीद्वारे ७ सलग वर्षे किंवा अधिव कालावधीकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांश संदर्भातील सर्व शेअर्स हस्तांतर

नियमानुसार कंपनीने संबंधित भागधारकांना त्यांच्या नोंद ई-मेलवर विद्युत स्वरुपात वैयक्तिव पत्रव्यवहार केलेला आहे आणि वास्तविक स्वरुपात भागधारकांना त्यांचे ई-मेल नोंद करण्याशिवा आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात त्यांचे शेअर्स हस्तांतर टाळण्यासाठी ३० ऑक्टोब २०२१ रोजीपर्यंत सदर दावा न केलेले लाभांशावर दावा करण्याची संधी दिली जाईल

कंपनीने अशा भागधारकांचे तपशील जसे नाव, फोलिओ क्रमांक किंवा डीपी-क्लायंट आयर्ड आणि प्राधिकरणाकडे हस्तांतरणास देय समभाग असे तपशील त्यांच्या https:/ venturaguaranty.com वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत. भागधारकांना विनंती आहेत. की, त्यांनी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणास देय दावा न केलेले/देण्यात न आलेरं लाभांश व समभागांचे तपशील पडताळणी करण्यासाठी वेबसाईटला भेट द्यांवी.

गस्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि आयईपीएफ प्राधिकरणाकडे ज्यांचे शेअस स्तांतरणास देय आहेत अशा संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, सहकार मंत्रालयाद्वां विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर डिमॅट स्वरुपात सदर शेअर्स रुपांतरणांसाठी जुने गागप्रमाणपत्राऐवजी नविन भागप्रमाणपत्र कंपनीकडून वितरीत केले जातील आणि तद्नंत सदर शेअर्स प्राधिकरणाच्या नावे हस्तांतर केले जातील. भागधारकाच्या नावे नोंद असलेले मुळ

डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास भागधारकांचे संबंधित ठेवीदारास कंपनीकडून सुचि केले जाईल. ज्याकरिता प्राधिकरणाच्या नावे सदर शेअर्स हस्तांतरणाकरिता कॉर्पोरेट कारवा केली जाईल

जर कंपनीकडे २० ऑक्टोबर, २०२१ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्रापत न झाल्यास पुढील कोणतीही सूचना न देता नियमांच्या आवश्यक पुर्ततेसह कंपनीकडून प्राधिकरणाकडे सदर शेअर्स हस्तांतर केले जातील.

प्राधिकरणाकडे हस्तांतरीत केलेले शेअर्ससंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही तथापि दावा न केलेले लाभांश व शेअर्स अशा शेअर्सवरील सर्व लाभांसह प्राधिकरणाकडे स्तांतर केले जातील, त्यावर संबंधित भागधारकास नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून प्राधिकरणाकडून संबंधित भागधारकास पुन्हा दावा करता येईल.

वरील प्रकरणात काही प्रश्न असल्यास भागधारकांनी कृपया कंपनीचे आरटीए बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, १ला मजला, भारत टीनवर्क्स इमारत, वसंत ओयासिस समोर, मकवान रोड, मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९, संपर्क क्र.०२२-६२६३८२०० वर संपर्क करावा. व्हेन्चुरा गॅरेंटी लिमिटेडकरिता

दिनांक: ०३.०८.२०२१ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी **ठिकाण**: ठाणे

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

नोंद. कार्या.: जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. **सीआयएन**:एल३६९१२एमएच१९८६पीएलसी०४१२०३. दूर.:०२२-२८२९१८९३, फॅक्सः०२२–२८२९०४१८, वेबसाईटःwww.goldiam.com, ई-मेल:investorrelations@goldiam.com

सदस्यांना सचना

सदस्यांना येथे सुचना देण्यात येत आहे की, **गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड** (कंपनी)च्य सदस्यांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१ रोजी** स.११.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य (ओएव्हीएम) माध्यमातून २ जुलै, २०२१ रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

-एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, एमसीए सर्वसाधारण गरिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र.२० २०२० दि.५ मे, २०२० आणि) सर्वसाधारण परिपत्र क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२ आणि सेबीद्वारे वितरीत परिपत्र क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०, ७९ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ तसेच अन्य लागू कायद्याच्या तरतुदीनुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत कंपनीची एजीएम होईल.

वरील परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्य सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदारकडे नोंद आहेत त्यांना सोमवार, २ ऑगस्ट, २०२१ रोजी विद्युत स्वरुपात पाठविली आहे. वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.goldiam.com वेबसाईटवरून आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड www.nseindia.com वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतील. सदर एजीएमकरिता प्रॉक्सी नियुक्ती सुविधा उपलब्ध असणार नाहीत. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएग

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुषंगाने कंपन्या (व्यवस्थाप आणि प्रशासन) नियम २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस विनियम २०१५ च्या नियम ४४ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण २ नसार ३४व्य एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना कंपनीने विद्युत मतदान सुविध दिलेली आहे. ३४व्या एजीएम दरम्यान मत विद्युत स्वरुपात देणे (ई-वोटिंग) किंवा विद्युत नतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) मत सदस्यांना देता येतील. कंपनीने रिमोट ई-वोटिंग व र्जीएममध्ये मतदान संचालनाकरिता अधिकृत संस्था म्हणून लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेत लिमिटेड (एलआयआयपीएल)ची सेवा नियुक्त केली आहे. रिमोट ई-वोटिंग बुधवार, २५ ऑगस्ट. २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. रिमोट ई-वोटिंग कालावधी समाप्त झाल्यानंतर सुविधा बंद केली

नोंद तारीख अर्थात शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१ रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग व एँजीएम दरम्यान ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल. नोंद तारखेला सदस्य सणाऱ्या व्यक्तींनी सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

ई-वोटिंग सुविधा एजीएम दरम्यान त्या सदस्यांना उपलब्ध होईल जे एजीएममध्ये उपस्थित असतील ऑणि त्यांनी यापुर्वी मत दिलेले नसेल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत दिलेल्य सदस्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभार्ग होऊन पुन्हा मत देता येणार नाही.

आम्ही सदस्यांना विनंती करीत आहोत की, पर्यारवरणीय संरक्षणास आमची वचनबद्धता असल्यां ई–मेलद्वारे कंपनीचे पत्र व्यवहार स्विकारावे. डिमॅट स्वरपात भागधारणा असणारे सदस्या ज्यांनी ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी/आरटीए (एलआयआयपीएल) कडे <u>https://linkintime.co.in/emailreg/email_register.htm</u> वर किंवा कंपनीच्या <u>investorrelations@goldiam.com</u> वर विद्युत पद्भतीने वार्षिव अहवाल २०२०–२१ च्या प्रती स्विकारण्यासाठी विनंती पाठवावी.

विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सभासदांनी कृपया <u>https:</u>, <u>instavote.linkintime.co.in</u> च्या हेल्पसेक्शन अंतर्गत उपलब्ध Frequently Aske Questions (FAQs) व evoting manual वाचावे किंवा enotices@linkintime.co.ir वर ई-मेल करावा किंवा दूर.:0२२-४९१८६००० वर संपर्क करावा तसेच पुढील स्पष्टीकरण आणि तांत्रिक सहाय्यतेबाबत व्हीसीमार्फत सहभागी होण्याकरिता सदस्यांर्न <u>instameet@linkintime.co.in</u> वर ई-मेल किंवा दूर.:०११-४९४११०००, इन्स्टामीट सपोतं डेस्क, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे करावे.

एजीएममध्ये ई–वोटिंग आणि रिमोट ई–वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. रजनीकांत शाह, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.१६२९, सीओपी क्र.७००) यांची नियुक्ती केली आहे.

ठरावावरील निकाल एजीएम समाप्तीनंतर ४८ तासात घोषित केले जाईल आणि ठरावाच्या बाजुं मतांची आवश्यक संख्यानुसार एजीएम तारखेला ठराव मंजूर झाल्याचे समजले जाईल.

तपासनींच्या अहवालासह घोषित झालेला निकाल कंपनीच्या कॉर्पोरेट वेबसाई www.goldiam.com वर, एलआयआयपीएलच्या https://instavote.linkintime.co.in वेबसाईटॅंवर प्रसिद्ध केले जाईल आणि बीएसई लिमिटेंड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑप इंडिया लिमिटेडकडे कळविले जाईल.

कंपनीा कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद ९१ कंपनीचे वार्षिक समाप्ती व वित्तीय वर् २०२०-२१ करिता अंतिम लाभांशास सदस्यांच्या निश्चितीकरिता शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१ ते शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१ (दोन्ही दिवस अंतर्भूत) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व गगहस्तांतरण पुस्तक बंद राहतील.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वरं गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

> > सही/

पंकज पारखीय

कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई दिनांकः ०२.०८.२०२१

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

District Deputy Registrar, Co-operatiave Societies, Mumbai

City-3 Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats

Act,1963 MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra East,

> Mumbai-400051 FORM X

[See Rule-13 (2)] Form of Notice to the concerned parties Application u/s 11 of the Maharashtra Ownership Flats (Regulation of

the promotioin of Construction, Sale, Management and Transfer) act,1963. Before the Competent Authority at MHADA Building, Room No.69, Ground Floor, Bandra (E), Mumbai-51.

Application No.123 of 2021

Chairman / Secretary,

Ann Villa Co-Operative Housing Society Limited, F.P.No.419, of TPS-V. N.P. Thakkar Road, Vile Parle (E), Mumbai-400057 .. Applicant

Versus

1.Nanavati Enterprise

..... Opponents Noor-e-Rehmat, 6th and 7th Floor, 59, Behramji JeejeeBhai Road, Bandra -West-, Mumbai-400050

2. Pascol Rodrigues and others (Owners)

Ann Villa Co-Operative Housing Society Limited Gujarati Mandal Road, Vile Parle (East), Mumbai-400057 **PUBLIC NOTICE**

1) Take the notice that the above application has been filed by the applicant under the Maharashtra Owenrship Flats (Regulation of the Promotioin of Constructioin, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.

2) The applicant has prayed for grant of certificate of entitlement of unilateral conveyance of land bearing CTS No.1525 / 1525(1) / 1525 (2) and 1524-A of village Vile Parle East Vile Parle F.P.No.419 of TPS-V, N.P.Thakkar Road, Vile Parle (East), Mumbai-400057 land total admeasuring 715 sq.meters in Mumbai Suburban District Situtated at

Vile Parle (East), in favour of the Applicant Society. 3) The hearing in the above case has been fixed on 17/08/2021 at 3.00

4) The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person, authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorised representative on 17-08-2021 at 3.00 p.m.before the undersigned together with any documents, he/she/ they want/s to produce in support of his /her objection/claim/demand against the above case and the applicant/s is /are advised to be present at that time to collect the written, if any filed by the interested parties.

If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the questiion at issue/application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order/ certificate /judgement is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.



देण्यात आली.

सही/

सुधा गणपर्त

Sd/- For District Deputy Registrar Co-Operative Societies, Mumbai City (3) Competent Authority u/s 5A of the MOFA-1963

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, १(अ) ऑड्रे परेरा, १(ब) जेनेली बावीशी, १(क) निखील परेरा, १(ड) ली परेरा, (२) फर्दिनांद परेरा व (३) गॉडफ्रे परेरा (सदर मालक) हे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक व अधिकार, हक्क व हित धारक (सदर मालमत्ता) आहेत आणि त्यांनी आमच्या अशिलाकडे सर्व अधिभार व बोजापासून मुक्त स्पष्ट व बाजारभाव योग्य अधिकारासह खाली नमुद मालमत्तेचे विकास अधिकार देण्याचे मान्य केले आहे.

सदर मालक यांनी आमच्या अशिलाकडे असे प्रस्तुत केले आहे की, खालील मालमत्तेसंदर्भात अधिकारस्त्रोत खालीलप्रमाणे:

खालील जिमनीबाबत मालक म्हणून पिटर लॉरेन्स डिसोझा होते. दिनांक २२ मे, १९४९ रोजीचे बक्षीस खरेदीखतानुसार पिटर लॉरेन्स डिसोझा यांनी

जोसेफ ऑस्टीन परेरा यांच्या नावे खालील अनुसुचीत नमुद जमीन हस्तांतर केली. जोसेफ ऑस्टीन परेरा यांनी सदर जिमनीवर बोनिटा विस्ता म्हणून संरचना उभी केली ज्यामध्ये २ विंग्ज असून एका विंगमध्ये तळ + वरील २ मजले आणि दसऱ्यामध्ये तळ + ३ वरील मजले आहेत, सदर जमीन आणि वहिवाटीवर ४ निवासी जागा व ४ व्यावसायिक जागा असे विविध भाडेकरू आहेत व त्यांना

भाडे पावती देण्यात येत होती. जोसेफ ऑस्टीन परेरा यांचे १५.१०.१९७९ रोजी मुंबई येथे मृत्युपत्र दिनांक १४.११.१९७६ रोजी निर्मित करून निधन झाले. सदर मृत्युपत्रामध्ये त्यांनी सदर मालमत्तेबाबत (१) एवरार्ड परेरा (मयत), (२) फर्दिनांद परेरा व (३) गॉडफ्रे परेरा

यांच्या नावे मृत्युपत्र दिले होते. पापकर्त्यांनी दिनांक १४ नोट्हेंबर १९७६ रोजीच्या अंतिम मत्यपः मंबर्ड येथील उच्च न्यायालया समक्ष याचिका क्र.९०८/१९८२ टाखल केली आहे ज्यामध्ये विविध मालमना व संदर मयताचे केडिटकरिता टावा केलेला आहे. दिनांक १४ नोव्हेंबर, १९८६ रोजी सदर प्राप्तकर्त्यांच्या नावे सदर मृत्युपत्राबाबत मंजुरी

सदर एवरार्ड परेरा यांचे १४.०८.२०१४ रोजी मुंबई येथे निधन झाले, त्यांचे पश्चात (१) ऑड्रे परेरा, (२) जेनेली बावीशी, (३) निखील परेरा, (४) ली परेरा हे कायदेशीर वारसदार आणि त्यांच्या मृत्युच्या वेळी हिंदु वारसा कायदा १९२५ अंतर्गत प्रतिनिधी

मालकांकडे सर्व दावा व अधिभारापासुन मुक्त असलेली स्पष्ट व बाजारभाव योग्य मालमत्तेचा ताबा आहे.

मालकांनी आमच्या अशिलाकडे सुचित केले आहे की, सदर मालमत्तामधील खालील भाडेकरू आहे

| अ.क्र. | प्रिमायसंस क्र. | नाव | प्रिमायसंस प्रकार | क्षत्र (चा.फु.) |
|--------|-----------------|-----------------------|-------------------|-----------------|
| १ | 8 | प्रभाकर नबींयार | निवासी | २८४.१२ |
| 2 | १२ए | अरनॉल्ड जे. परेरा | निवासी | २६९.३७ |
| 3 | ^C 4 | इसाबेल डिसोझा | निवासी | ३६२.१९ |
| 8 | ११ | लॉरना पिन्टो | निवासी | ५९०.१० |
| 4 | १ | डॉ. पी.एल. गोयल | दुकान | ११९.५९ |
| Ę | 2 | लुईस जॉन | दुकान | १४९.८६ |
| v | 3 | रहिसा बेगम खान | दुकान | १४९.८६ |
| 6 | १२ | श्रीमती स्टेला रिबेलो | दुकान | १३२.८१ |

आम्ही पुढे सुचित करीत आहोत की, सदर मालक/विहवाटदार/भाडेकरू यांनी सदर मालमत्तेबाबत आणि/किंवा दकान/फ्लॅटबाबत सदर इमारत बोनिटा विस्ताबाबत कोणतेही तारण, अधिभार, मालकी हक किंवा अन्य तृतीय पक्ष अधिकार केलेले नाहीत आणि सदर मालमत्तेचे विद्यमान भाडेकरू/विहवाटदाराच्या प्रत्येकी संबंधित ताबा व विहवाट

१(अ) ऑड्रे परेरा, १(ब) जेनेली बावीशी, १(क) निखील परेरा, १(ड) ली परेरा, (२) फर्दिनांद परेरा व (३) गॉडफ्रे परेरा यांनी आमचे अशील मे. शिव शक्ती कन्स्ट्रक्शन (१) बोनिटा विस्ता या सदर मालमत्तेसंदर्भात पुनर्विकास अधिकार देण्याचे प्रथमत: मान्य केले आहे आणि तद्नुसार वैयक्ति सहमालकांचे संबंधित अधिकार आणि सदर मालमत्तेबाबत अधिकाराची आम्ही चौकशी करीत आहोत.

जर कोणी व्यक्ती, कंपनी, फर्म, व्यक्तींची संघटना, सार्वजनिक किंवा खासगी न्यास

किंवा अन्य इतर संस्थेस जे या ठिकाणी विशेषत: नोंद आहेत आणि/किंवा अन्य इतरांस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, करारनामा, बक्षीस, तारण, न्यास, वारसाहक, ताबा, मृत्यूपत्र, परिरक्षा, मालकीहक, वहिवाट, भाडेपट्टा, परवाना, लिस पेन्डन्स, कायदेशीर हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक, हिताचा दावा असल्यास किंवा कोणत्याही स्वरुपाचे दावा किंवा हित नमुद केलेले सूचना अधिकार असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजांच्या प्रतिंसह सदर सूचना प्रथम प्रकाशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत आमचे कार्यालय ४, १ला मजला, प्लॉट क्र.३७, आरएससी १९, भाग १, म्हाडा लेआऊट, गोराई सांगली को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लि., गोराई रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे कळवावे. उपरोक्त कालावधीत सदर सूचना आमच्याकडे प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, सदर सोसायटीचे सदर मालमत्त्रोवर असलेले संपुर्ण अधिकार हे स्पष्ट व बाजारभाव योग्य तसेच सर्व अधिभारापासून मुक्त आहेत किंवा दाव्यांचे धारकांनी त्यांचे दावे त्याग केले आहेत. अशा प्रसंगी सदर कालावधीनंतर उद्भवणारे कोणतेही दाव्यांच्या संदर्भाशिवाय

सोसायटीला आम्ही आवश्यक अधिकार प्रमाणपत्र वितरीत करू. वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

जमीन क्षेत्रफळ ५५५.८० चौ.मी. चे सर्व भाग व खंड, सर्व्हे क्र.४४, हिस्सा क्र.६/ १, संबंधित सीटीएस क्र.१७९ए, १७९/१ ते ४, गाव वलनाई, तालुका गोरेगाव, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर जिल्हा, ऑरलेम, मार्वे रोड. मालाड (पश्चिम). मुंबई-४०००६४ तसेच बोनिटा विस्ता म्हणून क्वात संरचना ज्यामध्ये दोन विंग्ज असून एकामध्ये तळ + वरील २ मजले आणि दुसऱ्यामध्ये तळ + वरील ३ मजले आहेत. महापालिका पी/एन वॉर्ड, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या जिमनीचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: पश्चिमेस वा त्या दिशेने : डी.पी. रोड;

दक्षिणेस वा त्या दिशेने : डी.पी. रोड (मार्वे रोड, चुनीलाल गिरधारीलाल रोड);

उत्तरेस वा त्या दिशेने : सीटीएस क्र.१८०; पुर्वेस वा त्या दिशेने : सीटीएस क्र.१८६ व सीटीएस क्र.१७८

प्राईम लिगमकरित वकील-उच्च न्यायाल

सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक : ०३.०८.२०२१

ठाणे, दि. २, (प्रतिनिधी